

साई धर्मशाळा  
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिडी.

दिनांक - २१/०१/२०२५


माहिती अधिकार अधिनियम कलम ४ : सार्वजनिक प्राधिकरणांवरील आबंधने :-

• कलम ४ (१) (ख) प्रमाणे :-

• मुद्दा क्र. (एक) - विभागाची रचना, कार्य व कर्तव्य याचा तपशिल :-

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिडी यांनी साईभक्तांना सोयी - सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांचे अधिपत्याखाली विविध विभाग सुरु केलेले आहेत. त्यापैकी साई धर्मशाळा विभाग कार्यरत आहे. साई धर्मशाळेमध्ये एकूण सहा (६) इमारती असून त्यामध्ये एकूण १९२ हॉल आहेत. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर ८ हॉल असून एका इमारतीत एकूण ३२ हॉल आहेत. असे सहा (६) इमारतीमध्ये ३२ हॉलप्रमाणे एकूण १९२ हॉल असून त्यामध्ये अंध/अपंग यांची निवासव्यवस्था मा. व्यवस्थापन समितीचे मान्यतेने मोफत करण्यात येत आहे. तसेच साई पालखी पदयात्री, विद्यार्थींच्या सहली व ग्रुपने येणा-या साईभक्तांकडून रु.२०/- मात्र प्रतिडोई शुल्क आकारून निवासव्यवस्था करण्यात येत आहे. त्यांची रचना, कार्य व कर्तव्ये यांचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

• रचना :-



पानं. नं. ०२ वर.

● कामांचा आणि कर्तव्यांचा तपशिल :-

०१	विभागाचे नाव	साई धर्मशाळा
०२	संपूर्ण पत्ता	मुहाळे-निमगांव को.पो., ताराहाता ., जि४२३१०९ (महाराष्ट्र) अहमदनगर.
०३	कार्यालय प्रमुख	प्रअधिक्षक.
०४	कोणत्या खात्याच्या अधिनस्त हे कार्यालय आहे ?	श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी.
०५	कामाचा अहवाल कोणत्या कार्यालयाकडे सादर केला जातो ?	मा मुख्य .कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी.
०६	कार्यक्षेत्र - भौगोलिक	श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांची शिर्डी परिसर व इतर ठिकाणी असलेली मालमत्ता.
०७	अंगीकृत व्रत )Mission(	साईभक्तांना सेवा सुविधा पुरविणे -
०८	ध्येय) धोरण/Vision(	साईभक्तांना अधिक चागल्या सेवा सुविधा पुरविणेसाठी सातत्याने - प्रयत्नशील राहणे
०९	कार्यालयाची वेळ आणि दुरध्वनी क्रमांक	कार्यालयाची वेळ स००.०० ते ६.३० ते व २.१० ते १ . ड्युटीची वेळ ०६ ते ०२-, ०२ ते १०, १० ते ०६ तसेच १०००.०० ते १८. दुरध्वनी क्रमांक ०२४२३२५९६०१ -, २५९६०५, २५९६०६
१०	साप्ताहिक सुट्टी	रविवार.

मुद्दा क्र. (दोन) – अधिकार क्षेत्र व कार्यक्षेत्र :-

अ.नं.	अधिकार पद	विद्यमान पदसंख्या	सर्वसाधारण कर्तव्ये
०१	प्रअधिक्षक.	०१	१. विभागाची संपूर्ण जाबाबदारी संभाळणे, व नियंत्रण करणे. २. आऊट सोर्सिंगने नेमलेले पर्यवेक्षक, लिपीक, मुकादम, मदतनिस, स्वच्छता कामगार यांचेवर देखरेख ठेवणे. ३. प्रत्येक माळ्यावरील तसेच परिसरातील साफसफाई, तसेच संरक्षण याबाबींवर देखरेख ठेवणे. ४.साई भक्तांच्या तसेच कर्मचाऱ्या विद्युत-यांच्या कामात येणा-, ध्वनिक्षेपण, आरोग्य बगीचा, संरक्षण, बांधकाम इबाबतच्या .समस्या संबंधीत विभागाशी संपर्क करून सोडवणे ५.मा तदर्थ.(Ad-hoc) समितीचे व मा .व्यवस्थापन समितीचे सभेत विभागासंबंधीचे खरेदी व इतर धोरणात्मक कामाबाबतचे विषय सादर करणे. ६.कार्यालयीन लिपीक ,शिपाई, आऊटसोर्स कडील कर्मचाऱ्याकडून - .काम करून घेणे ७. लिपीक टंकलेखक यांचे कडून कार्यालयीन टिपण्याप्रस्ताव/ तयार करून प्रशासकीय अधिकारी यांचे मार्फत पुढील कार्यवाही करणे. ८.संगणकीय भरण्यावर नियंत्रण ठेवणे ऑडिट बाबत काही त्रुटी असल्यास त्या अनुषंगाने बदल करणे व दुरुस्ती करणे. ९.मेटेनन्स व्यवस्था पहाणे, कार्यालयीन पर्यवेक्षण करणे .वरीष्ठ अधिकारी सांगतील ते तसेच त्यांचे मार्गदर्शानुसार कामे करणे.

पानं नं. ०३ वर.

अ.नं.	अधिकार पद	विद्यमान पदसंख्या	सर्वसाधारण कर्तव्ये
०२	लिपीक टंकलेखक स्टोअर) व पर्यवेक्षकीय कामे(	०१	<ol style="list-style-type: none"> <li>१. स्टोअर मधील मटेरिअल बाबत नियंत्रण ठेवणे, वस्तु देवाण घेवाण बाबत अधीक्षक यांचे निर्देशानुसार कामकाज करणे .</li> <li>२. काऊंटरवरील कर्मचा-यांकडून बुकींगची कामे करून घेणे, इमारतीनिहाय साफसफाईची कामे संबधीत कर्मचा-यांकडून करून घेणे निवासव्यवस्थे बाबत भक्तांना येणा-या तक्रारीचे निवारण करणे शिफ्टनुसार चार्ज देवाण घेवाण करून काऊंटरवरील कर्मचा-यांची रककम शिफ्टनुसार चार्ज देवाण घेवाण करणे.</li> <li>३. दुसया शिफ्ट पर्यवेक्षकाने हॉल बुकींगची जमा झालेली- रक्कम लेखाशाखेत भरणा करणे परिसर व इमारतीमध्ये राऊंड घेवून साफसफाईची कामे करून घेणे अधीक्षक यांचे निर्देशानुसार ऑफिसचा पत्रव्यवहार . पाहणे, खरेदी, दुरुस्ती सुधारणा बाबतचा प्रस्ताव तयार करून अधीक्षकामार्फत मंजुरीसाठी मुख्य कार्यालयाकडे सादर करणे.</li> <li>४. प्रशासन शाखेकडून आलेल्या सुचना, आदेश, परिपत्रक यांची अधीक्षका-यांचे सांगणेनुसार अंमलबजावणी करणे,</li> <li>५. बिनधनी नोंद रजिस्टर ठेवणे.</li> <li>६. इमारतीमध्ये राऊंड घेऊन साफसफाईची कामे करून घेणेकाऊंटर . रिपोर्टवर सह्या .लिपीकांवर नियंत्रण ठेवून शिफ्टमधील हिशोब तपासणे .यांकडून कामे करून घेणे-आऊटसोर्स कर्मचा .करणे</li> <li>७ .भक्त नोंदणी काऊंटरवर नियंत्रण ठेवणे बिनधनी वस्तू सापडल्यास त्यांची नोंद घेऊन त्या संरक्षण कार्यालयाकडे जमा करणे व शिफ्टमधील कामाचा अहवाल वरिष्ठांना सादर करणे इ तसेच .वरिष्ठ अधिकारी सांगतील ते कामे करणे.</li> </ol>
०३	लिपीक टंकलेखक	०१	<ol style="list-style-type: none"> <li>१. अधीक्षक यांचे निर्देशानुसार ऑफिसचा पत्रव्यवहार पहाणे .</li> <li>२ .कार्यालयीन कामकाज करणे, व पत्रव्यवहार पहाणे.</li> <li>३ .वेगवेगळ्या विषयाचे मा व्यवस्थापन समितीचे प्रस्ताव तयार.करणे . मंजूर ठरावनिर्णयाबाबत झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर/ करणे . कार्यालयीन प्रशासकीय टिपण्या तयार करणे.</li> <li>४ .निविदासुचना बाबत टेंडर प्रक्रिया पूर्ण करून वर्कऑर्डर तयार करणे . माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार मागितलेली माहिती तयार करणे इ.अधीक्षका मार्फत प्रशासनाकडे पाठविणे .</li> <li>५ .प्रशासनाकडून आलेल्या सुचना, आदेश, परिपत्रक, आदेशाची अंमलबजावणी करून पुर्तता अहवाल सादर करणे.</li> <li>६ .वार्षिक खर्चाचे सुधारीत अंदाजपत्रक तयार करणे, मा कार्यकारी.व मा उपकार्यकारी अधिकारी साहेबांनी समक्ष राऊंड घेतल्यावर.दिलेल्या निर्देशानुसार पुर्तता अहवाल सादर करणे.</li> <li>७ .मेटेनन्स बाबत विभागांना पत्रव्यवहार करणे, बीले तपासणे,</li> <li>८ .खाडे तक्ता तयार करून कामगार विभागास पाठविणे व महत्वाची बील तपासणी करून सादर करणे.</li> <li>९ .वरिष्ठांचे निर्देशानुसार काम करणे.</li> </ol>

पानं नं. ०४ वर.

अ.नं.	अधिकार पद	विद्यमान पदसंख्या	सर्वसाधारण कर्तव्ये
०४	लिपीक टंकलेखक आऊट ) सोर्सिंग (पध्दतीने	०१	१. अधीक्षक यांचे निर्देशानुसार ऑफिसचा पत्रव्यवहार पहाणे. २. कार्यालयीन लिपीकाचे कामकाज करणे, ३. आवक जावक नोंदी घेऊन बीले बजेट रजिस्टर मध्ये नोंदवून लेखाशाखेकडे सादर करणे. ४. कार्यालयीन टिपणी सादर करणे. ५. विभागाकडे असलेल्या चल व अचल मालमत्ता संबंधी . वस्तू ताब्यात ठेवणे त्यांचा अद्ययावत हिशोब ठेवणे देवाण घेवाणच्या नोंदी ठेवणे. ६. वापरात .आवश्यक असलेल्या साहित्य खरेदी संबंधी प्रस्ताव सादर करणे . नसलेल्या जिर्ण फाटलेल्या वस्तू स्टॉक मधुन कमी करणे व प्रस्ताव सादर करणे. ७. आवक जावक विभागाकडुन आलेले ट .पाल स्विकारणे, वर्कशिटला नोंद घेणे. ८. साप्ताहिक वर्कशिट अहवाल तयार करून प्रशासकिय अधिकारी . यांच्या मार्फत मुख्य कार्यालयास सादर करणे. ९. वरीष्ठ अधिकारी सांगतील ते तसेच त्यांचे सल्याने कामे करणे .
०५	आस्थापना कंत्राटी कर्मचारी	०१	१. साई भक्तांचे आयडी प्रुफ बघुन त्यांचे स्कॅनींग करणे . २. कांऊटरवर टोकन फॉर्म देवुन ते भरुन घेणे हॉल अलॉटमेंट करणे, हॉल खाली झालेल्या पावत्या पेड करुन त्या फाईलला लावणे . ३. देणगी कांऊटरवर हॉल . अलॉटमेंट नुसार देणगी पावती करणे . ४. जनरल देणगी कांऊटरवर जमा झालेल्या रकमेचा रिपोर्ट तयार करुन लेखाशाखेत भरणा करणे . ५. साईभक्तांना हॉल सदर्भात योग्य ती माहिती सुविधा देणे. ६. ऑफ लाईन व ऑन लाईन आलेल्या भक्तांना कॉट देणे . ७. साईभक्तांची प्रतिडोई २० प्रमाणे जनरल डोनेशन घेव -/ून त्यांची नोंद रजिस्टर मध्ये करुन निवासव्यवस्था करणे. तसेच अंध व अंपंग यांची मोफत निवासव्यवस्था करण्यात येत आहे . ८. बुकिंग काऊटरवर जमा होणा हिशोब (सेवा आकार) या रकमेचा- रजिस्टरवर नोंदी घेणे.
०६	कंत्राटी कर्मचारी	०४	संस्थानचे ०४ पालखी थांबा मुसळगांव, पांगरी, पांडुर्ली व ऐसगाव पालखी थांबा येथे उत्सवापुर्वी मोठया प्रमाणावर गर्दी होत असतेत्याकरीता सदर पालखी थांबा येथे . दैनंदिन स्वच्छता करणेसाठी सदर कर्मचारी काम करीत आहे
०६	लिपीक (कंत्राटी)	४	<b>कांऊटरवरील लिपीकांचे ०३ शिफ्टमध्ये कामकाज चालते</b> १. साई भक्तांचे आयडी प्रुफ बघुन त्यांचे स्कॅनींग करणे . २. कांऊटरवर टोकन फॉर्म देवुन ते भरुन घेणे हॉल अलॉटमेंट . करणे, हॉल खाली झालेल्या पावत्या पेड करुन त्या फाईलला लावणे . ३. देणगी कांऊटरवर हॉल . अलॉटमेंट नुसार देणगी पावती करणे . ४. जनरल देणगी कांऊटरवर जमा झालेल्या रकमेचा रिपोर्ट तयार करुन . लेखाशाखेत भरणा करणे . ५. साईभक्तांना हॉल सदर्भात योग्य ती माहिती सुविधा देणे. ६. ऑफ लाईन व ऑन लाईन आलेल्या भक्तांना कॉट देणे . ७. साईभक्तांची प्रतिडोई २० प्रमाणे जनरल डोनेशन घेवून -/त्यांची नोंद रजिस्टर मध्ये करुन निवासव्यवस्था करणे. तसेच अंध व अंपंग यांची मोफत निवासव्यवस्था करण्यात येत आहे . ८. हिशोब रजिस्टरवर (सेवा आकार)या रकमेचा-बुकिंग काऊटरवर जमा होणा . नोंदी घेणे.

- मुद्दा क्र. (तीन) – निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपध्दती, तसेच पर्यवेक्षक आणि उत्तरदायित्व प्रणाली –

प्रस्तावीत कामाबाबत निर्णय घेतांना प्रस्ताव तयार करून त्यात कराव्या लागणा-या कामांचा तसेच येणा-या अंदाजे खर्चाचे समावेश केला जातो. सदर प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मंजूरीस्तव तसेच आवश्यकतेनुसार मा.व्यवस्थापन समिती सभेपुढे निर्णयास्तव सादर केला जातो. मान्यतेनंतर सदर कामाच्या निविदा / कोटेशन इ. बाबींची पूर्तता करून व विहित नियमांचे पालन करून, सदरचे काम पूर्ण करण्यात येते.

- मुद्दा क्र. (चार) – संचालक मंडळाची बैठकांचे तपशील :-  
निरंक -

- मुद्दा क्र. (पाच) – विविध समित्या आणि त्यांचे कार्य :- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी अधिनियम – २००४ अन्वये कार्ये पार पाडण्यात येतात.

- मुद्दा क्र. (सहा) – लोकांना पुरवण्यात येणा-या सुविधांचे तपशील :-

अ.नं.	तपशील
१	साई धर्मशाळा विभागात निवासासाठी एकुण १९२ हॉल उपलब्ध असून त्यामध्ये प्रतिव्यक्ती रुपमाणे शुल्क - /२०. आकरण्यात येत आहे
२	साईभक्तांसाठी स्नानाकरीता २४ तास गरम पाणी, पिण्याचे थंड पाणी, २४ तास विद्युत पुरवठा, प्रशस्त वाहनतळ, निसर्गरम्य परिसर, लक्षवेधी स्वच्छता, व्हिल चेअर, लगेज ट्रॉली ची सुविधा, कॅन्टीन विभागामात चहा, कॉफी, दुध व बिस्कीटे, नास्टा पाकीटे अल्प दरात पुरविणेत येत आहे. उत्सव काळात निवासस्थान ते मंदिरपर्यंत मोफत बस सेवा, आग प्रतिबंधक उपाययोजना आदी सुविधा उपलब्ध. साईभक्ताना भजन, किर्तन, गायन, करणेकामी स्टेज व्यवस्था करणेत आली आहे. साईभक्तांना कपडे वाळत घालण्यासाठी दोन्ही इमारतीचे मधील बाजुस व इमारतीचे मागील बाजुस व्यवस्था करण्यात आली आहे. साईभक्तांना सामान ठेवणेकामी लॉकर व्यवस्था करणेत आली आहे.
३	साई भक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात येते. पालखी थांबे - श्रीचे रामनवमी, गुरुपौर्णिमा, पुण्यतिथी (दसरा) उत्सव तसेच दत्तजयंती, नाताळ महोत्सव व नुतन वर्षाचे सुरुवातीला मोठ्या संख्येने पालख्या येतात त्यावेळी सदरच्या पालख्या घेऊन येणारे पालखीधारक व पदयात्री साईभक्त येतांना येसगाव ता. कोपरगांव, पांगरी, मुसळगाव व पांडुर्ली ता. सिन्नर या पालखी थांब्यावर विश्रांतीसाठी पालखी थांबे करण्यात आलेले आहे. सदर पालखी थांब्याचे ठिकाणी भक्तांचे निवासासाठी शेडहॉल / , पिण्याचे पाणी, शौचालय व स्नानगृहाची व्यवस्था केलेली आहे.
४	औषध फवारणी- साईभक्तांना डाय, डेकून यांचा त्रास होऊ नये म्हणुन ठेकेदारामार्फत दोन महिन्यातुन एक औषध फवारणी करण्यात येत आहे.
५	यांत्रिकीकरणासह हाऊसकिर्पींग, विद्युत, प्लंबींग, स्वच्छता इत्यादी दुरुस्ती व देखभालीची कामे आऊटसोर्स पध्दतीने करून घेण्यात येत आहे.

- मुद्दा क्र. (सात) – विविध योजनांचे तपशील -

वर्तमानपत्रातील व संस्थानचे संकेतस्थळावरील जाहिरातीव्दारे / निवेदनाव्दारे.

- मुद्दा क्र. (आठ)- अनुदाने आणि देणग्या –  
निरंक

- मुद्दा क्र. (नऊ)- मंजूर केलेल्या कंत्राटाचे तपशील –

- १) साईधर्मशाळा विभागात यांत्रिकीकरणासह हाऊसकिर्पींग विद्युत, प्लंबींग ,मेन्टनन्स /स्वच्छतेच काम आऊटसोर्स पध्दतीने करून घेणे कामी शुभम सर्व्हिसेस, पुणे यांना कंत्राट देण्यात आलेले आहे.
- २) साई धर्मशाळा व साईआश्रम भक्तनिवास या दोन्ही विभागाकडील इमारती व परिसरात पेस्ट कंट्रोल करणे फॉर्गींग ट्रिटमेन्ट (धु्रीकरण करणे) करण्याचे कंत्राट ग्लोबल पेस्ट कंट्रोल, औरंगाबाद काम देण्यात आले आहे.
- ३) साई धर्मशाळा विभागात बेडशिट, पिलोकव्हर , सोलापुरी चादर, धुणेकामी लॉण्डी कामाचे कंत्राट देण्यात आले आहे.

- मुद्दा क्र. (दहा) - ऑडिट रिपोर्टस - निरंक
- मुद्दा क्र. (अकरा) - वित्तीय लेखापरीक्षण - निरंक
- मुद्दा क्र. (बारा) - वार्षिक अहवाल -  
योजनांचा तपशिल, प्रस्तावित खर्च, प्रत्यक्ष खर्च, प्रत्यक्ष अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प, आणि संवितरित केलेल्या रकमांचा अहवाल.

वार्षिक अंदाजपत्रक २०२४-२०२५

साई धर्मशाळा विभाग

अनं.	तपशील	मंजूर रक्कम
१	फर्निचर खरेदी	५०,०००
२	स्टेशनरी खर्च	१०,०००
३	छपाई	१,००,०००
४	लॉण्ड्री खर्च	७,०८,०००
५	ऑफीस व इतर खर्च	६,०००
६	किटकनाशक फवारणी	३,००,०००
७	बेडशिट उशीकव्हर खरेदी	३०,००,०००
८	आऊटसोर्सिंग पध्दतीने हाऊसकिर्पींग खर्च	८,६३,७६,०००
९	पेट्रोल खर्च (इंधन खर्च)	१५,०००
१०	कंत्राटी कर्मचारी खर्च	३०,००,०००
११	साई धर्मशाळा खर्च व वस्तु दुरुस्ती देखभाल	३३,९०,०००
११	किरकोळ खर्च	३,००,०००
१२	प्रवास खर्च	५,०००
१३	कायम कर्मचारी वेतन	३७,२६,,०००
	एकुण रक्कम	१०,०९,८६,०००

- मुद्दा क्र. (तेरा) - अधिका-यांची व कर्मचा-यांची निर्देशिका व संपर्क साधन :-

अ क्रं.	अधिकार पद	अधिकारी व कर्मचारी नांव	वर्ग	नोकरीवर रुजू झाल्याचा दिनांक	संपर्कासाठी दुरध्वनी क्र.
१	प्रअधिक्षक.	श्री सुनिल दत्तात्रय शिंदे	वर्ग ३	२८१९९३/०६/	०२४२३२५९६०५-
२	लिपीक टंकलेखक	श्री आण्णासाहेब बाळासाहेब जाधव	वर्ग ३	०४२००६/१२/	०२४२३२५९६०१-
३	मदतनिस	श्री कैलास अंबादास भागवत	वर्ग ४	०५२०/१२/०६	०२४२३२५९६०१-
४	आस्थापना कंत्राटी	श्री राजेंद्र दत्तात्रय कुलकर्णी	अकुशल	१८२०२४/०४/	०२४२३२५९६०६-

संस्थान वेबसाईट- sai.org.in तसेच साई धर्मशाळा saidharmashala@sai.org.in या ई-मेल संपर्क साधता येईल.

- मुद्दा क्र. (चोदा) -माहिती अद्यावत करणारी यंत्रणा - निरंक

- मुद्दा क्र. (पंधरा) – अधिका-याला व कर्मचा-याला मिळणारे मासिक वेतन व तपशिल

अनं.	नांव	पदनाम	मुळ पगार	ग्रेड पे	महागाई भत्ता	घरभाडे भत्ता	प्रवास भक्ता	विशेष भत्ता	एकुण रक्कम
१	श्री सुनिल दत्तात्रय शिंदे S-8(25500-81100)	प्रअधिक्षक.	४२२००	००	२११००	३७९८	१३५०	००	६८,४४८
२	श्री आण्णासाहेब बाळासाहेब जाधव S-6(19900-63200)	लिपीक टंकलेखक	३२०००	००	१६०००	२८८०	१६५०	००	५२,२३०
३	कैलास अंबादास भागवत S-1(15000-47600)	मदतनिस	२३५००	००	११७५०	२१५२	६७५	००	३८,०४०
४	राजेंद्र दत्तात्रय कुलकर्णी	आस्थापन कंत्राटी अकुशल	२०,४७५	-	-	-	-	-	२०,४७५

- मुद्दा क्र. (सोळा) – शासनाच्या आदेशांचे तपशील. –  
निरंक –
- मुद्दा क्र. (सतरा) – इतर महत्त्वपूर्ण माहिती :-

जनमाहिती अधिका-यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील :-

जनमाहिती अधिकारी –

अ.क्र.	जन माहिती अधिकायांचे नांव-	अधिकार पद	संपूर्ण पत्ता .दुरध्वनी क्र /
०१	श्री सुनिल दत्तात्रय शिंदे	प्रअधिक्षक.	०२४२३ २५९६०५ -

सहाय्यक जन माहिती अधिकारी –

अ.क्र.	सहाय्यक जन माहिती अधिकायांचे नांव-	अधिकार पद	संपूर्ण पत्ता .दुरध्वनी क्र /
०१	श्री आण्णासाहेब बाळासाहेब जाधव	लिपीक टंकलेखक	०२४२३ २५९६०१ -

प्रथम अपीलीय प्राधिकारी :-

अ.क्र.	प्रथम अपीलीय अधिकायांचे नांव-	अधिकार पद	संपूर्ण पत्ता .दुरध्वनी क्र /
०१	संदिपकुमार भोसले	प्रशासकीय अधिकारी	०२४२३ २५८७०७ -

(सुनिल शिंदे)  
प्र.अधिक्षक, साई धर्मशाळा

